

August 20, 2020

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

BandraKurla Complex

Mumbai - 400 050

Ph No: 2659 8452

Fax No: 2659 8237/38

Email: cmlist@nse.co.in
Scrip Code: SNOWMAN

BSE Limited

Department of Corporate Services

PhirozeJeejeebhoy Towers

Mumbai - 400 001

Ph No: 22727 1233/34

Fax: 2272 1072/ 2037/2061/ 41

Email: corp.relations@bseindia.com

Scrip Code: 538635

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding notice of 27th Annual General Meeting

Pursuant to the Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisements published in the Business Standard in English Newspaper and Sakal Vernacular newspaper on 20th August 2020, with respect to notice of 27th Annual General Meeting, E-Voting and Book closure.

Kindly take the aforesaid information on record in compliance of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015.

Thanking you,

Yours faithfully,

For Snowman Logistics Limited

A.M Sundar

Chief Financial Officer, Company Secretary and Compliance Officer.

Encl: As above.







SNOWMAN LOGISTICS LIMITED

Regd. Office: Plot No. M8, Taloja Industrial Area, MIDC, Ralgad, Navi Mumbai, Maharashtra - 410206 | Corporate Office: No. 54, Old Madras Road, Virgonagar,

Tel: +91 80 39939500 | Fax:+91 80 39939500 | Email:investorrelations@snowman.in Website: www.snowman.in | CIN: L15122MH1993PLC285633

NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Tuesday, the 15th day of September, 2020 at 03.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) facility /other audio visual means (OAVM), to transact the business as set out in the Notice of AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 05, 2020 read with General Circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Annual Report 2019-20, containing the Notice of Annual General Meeting is being dispatched through electronic mode by Link Intime India Private Limited (LINK) on 21st /22nd August, 2020 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report 2019-20 of the Company, inter alia, containing the Notice setting out the ordinary business and special business proposed to be transacted at the meeting and the Explanatory Statement of the 27th AGM is available on the website of the Company at www.snowman.in and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Link Intime India Pvt Ltd at www.linkintime.

The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the AGM through VC / OAVM.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Link Intime India Pvt Ltd for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the

a. The remote e-Voting facility shall commence on Saturday, September 12, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on Monday, September 14, 2020 at 5.00 p.m. (IST). The e-voting Module shall be disabled by LINK for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, it cannot be changed subsequently

b. Those members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

c. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e. Friday, September 04th, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting at the AGM.

d. The members who have caste their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again in the AGM.

e. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at evoting@linkintime.co.in. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice of the

Procedure for registration of e-mail address and bank details by shareholders:

a. For Temporary Registration for Demat shareholders:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their e-mail addresses may temporarily get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd. by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DPID, Client ID/ PAN, mobile number and e-mail id. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in.

On submission of the shareholders details, an OTP will be received by the shareholder which needs to be entered in

b. For Permanent Registration for Demat shareholders

Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant by following the procedure prescribed by the Depository Participants

c. Registration of email id for shareholders holding physical shares:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intline India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/email/reg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail/ Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (up to 1 MB). In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in.

d. Registration of Bank Details for physical shareholders:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their bank details can get the same registered with Link Intime India Pvt. Ltd., by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail/Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail id along with the he copy of the cheque leaf with the first named shareholders name imprinted in the face of the cheque leaf containing bank name and branch, twen of account having account purpler MICR details and IFSC code in PDF or JEG format. In case of any query a type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG format. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in.

On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder which needs to be entered in the

In case of any queries / grievances connected with remote e-Voting, the member may refer to the Frequently Asked Questions and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us :- Tel: 022 - 49186000

Book Closure:

ers and the Share Transfer Books of the Company will remain 15th September, 2020 (both days inclusive).

Option to seek speakers registration:

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DPID and Client ID/folio number, PAN, mobile number at investorrelations@snowman.in from September 10, 2020 (9:00 a.m. IST) to September 12, 2020 (5:00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speaker depending on the availability of time for the AGM.

In case of any queries or grievances pertaining to the e-voting procedure, shareholders may get in touch with the

Mr. A. M. Sundar CFO, Company Secretary and Compliance Officer No.54, Old Madras Road, Virgonagar,

Bengaluru - 560 049. Tel: 080 3993 9500 Email ID: investorrelations@snowman.in Link Intime India Private Limited Mr. Nihar Kudaskar C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli West, Mumbai

Tel: 022 - 49186000 Email ID: enotices@linkintime.co.in

Place: Bengaluru Date: August 20, 2020

baindis 🗀 baindis

By order of the Board of Directors For Snowman Logistics Limited

CFO, Company Secretary& Compliance Officer



Insight Out

To book your copy, call 022 4027 5432 or SMS reachbe to 57575 or email us at order@barnall.in

www.businesa-standard.com

SASTASUNDAR VENTURES LIMITED CIN: L65993WB1989PLC047002 Registered Office: Azimgani House, 2nd Floor, 7 Abanindra Nath Thakur Sarani

NOTICE OF THE 31" ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Ph: (033) 2282 9330, Fax: (033) 2282 9335

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("the AGM") of Settasundar Ventures Limited ("the Company") will be held through Video-Conference ("VC"). Other Audio-Visual Means ("QAVM") on Friday, 11st September, 2020 at 10.30 A.M. (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules made thereunder, read with General Circulers No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 5, 2020, Issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), to tran the business(es) as set out in the notice of the 31"AGM.

In compliance with the above mentioned circulars, the Annual General Meeting of the Company is to be held by way of Video Conferencing ("VC") or other Audio Visual Meens ("OAVM"). Hence, the member can attend only by way of VC or OAVM facility. The detailed procedure for participating in the meeting is stated in the notice for annual general meeting. In compliance with the circulars mentioned above, the members are hereby informed that the company has sent electronic copies of the Notice of annual general meeting and the annual report for the financial year 2019-20 to all the shareholders whose email addresses are redeferred with the company. (Depositions Participants) are a 44th August 2009. The are registered with the company / Depository Participant(s) as on 14th August, 2020. Thi Notice of Annual General Meeting and the annual report is also available on the website of the company at www.sastasundarventures.com and on the website of the stock exchange i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Any person becoming Member of the Company after despatch of the Notice of the AGM

and on or before Friday, the 4" September, 2020 (cut-off date) should follow the instruction for e-voting as mentioned in the AGM Notice, which is available on the Company's website in case of any query, the shareholders may also contact the Registrer and Transfer Agent Link intime India Private Limited ("LIIPL") at kokkata@knkhthne.co.th and obtain the cessary login id and password. All members are informed that:

The business set forth in the notice of the 31st Annual General Meeting shall b transacted through voting by electronic means The remote e-voting shall commence at 9.00 am on 8° September, 2020

(ii) The remote e-voting shall end at 5.00 pm on 10° September, 2020
 (iv) The cut-off data for determining the eligibility to vote by electronic meens or at the Annual General Meeting is Friday, 4° September, 2020.

(v) E-voting by electronics means shall not be allowed beyond 5.00 pm on 10 September, 2020 (vi) The members may note that:

The remote e-voting shall be disabled by Link Intime India Private Limited after 5.00 pm on 10° September, 2020 and once vote on a resolution cast by the members, the members shall not be allowed to change it subsequently. The facility of e-voting shall also be available during AGM and those members present in the AGM through IVC facility, who have not cast vote on the resolution.

through remote e-voting and are otherwise not debarred from doing so, shall b eligible to vote through e-voting at the AGM.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the annual

general meeting may attend the meeting but shall not be entitled to cast their vot

A person whose name is recorded in the register of members or in the registe beneficial owners maintained by the depository as on the cut-off data only shall be

entitled to avail facility e-voting;
The Corripany has appointed Mr. Raj Kurnar Banthia, Company Secretary in Practice (Membership No. 17190 & CP No. 18428) Partner of M/s. MKB & Associates as the Scrutinizer to scrutinize the voting process (e-voting otherwise) in a fair and transparent manner.

The meeting being held over VC or OAVM where physical attendance of members has been dispensed with, a member entitled to attend and vote at the meeting is not eligible to

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 5th September, 2020 to Friday, the 11th September, 2020 (both days inclusive) for the purpose of 31st AGM of the Company.

The procedure of e-voting is provided in the Notice of 31st AGM as well as in the email sent

to the members by LIPL. Please refer the 'e-voting user manual' for members available in the downloads section of the e-voting websites of LIPL i.e. https://instavoto.fo/kintime.co.i. In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequentry Asked Questions (TAQs*) and instancts e-Voting manual available at https://instancte.linidntlme.co.in, under help section or write an email to anotices@linkintims.co.in or Call us at Tel: 022—49186000.

The Results of voting will be declared within 48 hours from the conclusion of the 31* AGM. The declared Results alongwith the Scrutinizer's Report will be available forthwith on the Company's corporate website www.sestasundarventures.com and on Link Intime India Pvt. Ltd's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE).

The Notice of the 31" AGM is available on the Company's corporate website (www.sestesundarventures.com), Link Intime India Private Limited (www.instavote.linkintime.co.in) and on the websites of NSE (www.nseindia.com) and SSE (www.bseindia.com).

Place : Kolkata

By Order of the Boar Bioleb Kumer Man

Business at your finger tips





Exclusive content, hand-picked by our editors



Stay on top of your investments. Track your portfolio in real-time.



Watch the industry and companies of your choice



Curated newsletters - Market View, Personal Finance, Today's Special, BS Views



21 years of archival data



Unlimited content access from all devices

BS premium digital at ₹1499/year

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard Insight Out

beindia Daindia

business-standard.com

'आदिपुरुष'साठी ओम राऊत-प्रभास एकत्र

दिग्दर्शक ओम राऊत यशाची एकेक

शिडी पादाक्रांत करीत आहे. मराठीमध्ये 'लोकमान्य... एक युगपुरुष' हा यशस्वी चित्रपट त्याने दिला. हिंदीमध्ये अजय देवगणला घेऊन 'तान्हाजी... द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बनविला आणि तोदेखील सुपरहिट ठरला. आता त्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा

केली आहे आणि त्याचे नाव आहे 'आदिपुरुष'. विशेष म्हणजे बाहुबलीफेम प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. ओम राऊत आणि प्रभास हा पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर्स लाँच केले आहे. पोस्टर खूपच हटके असल्याने प्रेक्षकांच्याही मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.



३८ वर्षांनंतर **'शक्ती'**चा रिमेक



🗲 लीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांचा १९८२ साली रिलीज **दि**झालेला 'शक्ती' हा चित्रपट खूप गाजला. आता ३८ वर्षांनंतर या चित्रपटाचा रिमेक बनणार आहे. रमेश सिप्पीच्या या ॲक्शन आणि गुन्हेगारी चित्रपटाच्या रिमेकची योजना यापूर्वीही तयार केली जात होती. वडील म्हणून अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी बंडखोर मुलाची भूमिका स्वीकारली होती; परंतु तो चित्रपट पुढे जाऊ शकला नाही. आता नारायण सिंह या आयकॉनिक चित्रपटाच्या रिमेकवर काम करत आहेत. या चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी सांगितले की, 'मी, अंजुम राजाबाली आणि सौम्य जोशी गेल्या दोन वर्षांपासून स्क्रीप्टवर काम करत आहोत. हा चित्रपट तयार करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, म्हणूनच आम्ही स्क्रिप्टला अंतिम रूप देण्यास वेळ घेत आहोत. आम्ही या चित्रपटाचे रिमेकपेक्षा रूपांतर अधिक करणार आहोत.'

कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सा.बां.) विभाग,

प्रशासकीय इमारत, १ ला मजला, भवन्स कॉलेजजवळ, दादाभाई रोड, अंधेरी (प.), मुंबई– ४०० ०५८. E-mail : northmumbai.ee@mahapwd.com दूरध्वनी क्रमांक : ०२२ – २६२३१९६४ फॅक्स : २६२०५७८८

ई-निविदा सूचना क्र. ४ सन २०२०-२०२१

महाराष्ट्र राज्यपालांच्या वतीने कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सा.बां.) विभाग, मुंबई (दूरध्वनी/पॅक्स क्रमांक-२६२३१९६४/२६२०५७८८) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नांदणीकृत कंत्राटदारांकडून खालील कामांकरिता ब-१ नंमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागवीत आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in व www.mahapwd.com येथे उपलब्ध असतील. तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार अधीक्षक अभियंता, मुंबई (सा. बां.) मंडळ, फोर्ट, मुंबई तसेच कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सा.बां.) विभाग, अंधेरी (प.), मुंबई यॉनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.

अंदाजित रक्कम कामाचे नाव बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा, मुंबई येथील कामगार आयुक्त रु. १,३४,८७,५०९/-कार्यालय येथे नूतनीकरण व दुरुस्तीची कामे करणे. टीप : वरील "ई" निविदा सूचना https://mahatenders.gov.in व www.mahapwd.com येथे पाहावयास तसेच डाऊन्लोड करावयास मिळेल. सदर निविदा सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास या वेबसाईटवर

कळविण्यात येईल. ई-निविदा उपलब्ध कालावधी : **दि. २१/०८/२०२० ते दि. ०४/०९/२०२०** पर्यंत ई-निविदा उघडणे : **दि. ७/०९/२०२० दुपारी १५.०० वाजता.**

जा.क्र.काअ/उमुंवि/निविदा/४०३९ कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, उत्तर मुंबई (सा.बां.) विभाग, प्रशासकीय इमारत, १ ला मजला, भवन्स कॉलेजजवळ, दादाभाई मार्ग, अधेरी (प.), मुंबई- ५८

दिनांक : १४/०८/२०२०

कार्यकारी अभियंता, उत्तर्मुंबई (सा.बा.) विभाग. अंधेरी (प.), मुंबई- ५८

डीजीआयपीआर/५४६/२०२०-२१

'एमपीएससी' परीक्षा केंद्र बदलण्यास मुदतवाढ

दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा केंद्र निवडण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, ता. १९ : कोरोनामुळे लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आयोगाने ११ ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे. २० सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आयोगाने २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे

जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या परीक्षा अर्जातील कायमस्वरूपी रहिवासी पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करू न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल, दूरध्वनी क्रमांकावर लघुसंदेश दिला जाणार आहे. केंद्र बदलण्याची विनंती यापुढे कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आयोगाने आता सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

- **सुनील आवताडे**, सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

ठळक बाबा

🗕 राज्यसेवेची दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी घेण्याचे प्रस्तावित 🔸 २१ ऑगस्टपासून दुपारी दोन ते २६ ऑगस्टपर्यंत रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत परीक्षा केंद्र निवडण्यास

राज्यात १३,१६५ नवीन रुग्ण

मुंबई, ता. १९ : राज्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांनी आतापर्यंतची उच्चांकी संख्या गाठली. आज राज्यात तब्बल १३,१६५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्पसंख्या ६,२८,६४२ झाली आहे; तर ॉआज दिवसभरात ९,०११ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २१,०३३ वर पोहोचला आहे. राज्यात सध्या १,६०,४१३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात आतापर्यंत ४,४६,८८१

ज्येष्ठ चित्रकार, मूर्तिकार के. आर. कुंभार यांचे निधन सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १९ : येथील ज्येष्ठ चित्रकार व मूर्तिकार के. आर. कुंभार (वय ८३) यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर काल रात्रीपासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोल्हापूरचा गणेशोत्सव आणि केआर अण्णा यांच्या मूर्ती हे एक अतूट नाते होते. गणेशोत्सव तोंडावरच असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच खडकीच्या शाडूतून श्री. कुंभार यांनी गणेशमूर्ती करायला प्रारंभ केला. पुढे त्यांच्याच हातातून अनेक हिंदी, मराठी चित्रपटांच्या 'प्रमोशन्स'साठी देशभरातील प्रमुख शहरात पोस्टर्स पेंटिंग तयार झाली.

≫

MAHATRANSCO

मुंबईत १,१३२ बाधित

मुंबईत आज १,१३२ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या १,३१,५४२ झाली आहे; तर आज ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील मृतांचा आकडा ७,२६५ वर पोहोचला आहे. दरम्यान, आज ८६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्के इतका आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३९ जणांना दीर्घकालीन आजार होते.

रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे झाले

बाजार समित्या उद्या बंद राहणार

हिंगणघाट (जि. वर्धा), ता. १९ : केंद्र सरकारने बाजार समितीच्या आघात कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे बाजार समितीला मिळणाऱ्या बाजार शुल्कावर गदा येणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या इतर सर्वच कामांमध्ये अडथळे येणार असल्याने शुक्रवारी (ता.२१) या आदेशाच्या निषेधार्थ राज्यात एक दिवसाचा बंद पुकारण्यात येत आहे. या अध्यादेशामुळे बाजार समितीचा कायदा अस्तित्वात राहील. परंतु, त्याअंतर्गत येणाऱ्या बाजार समितीच्या आवाराबाहेरील क्षेत्रात नियमनमुक्ती केलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका



(घन कचरा व्यवस्थापन आर/उत्तर विभाग) क्र.सहा. अभि./घकव्य/१४३२/आर/उत्तर दि. १४.०८.२०२०

"स्वारस्थ अभिव्यक्ती"

सहाय्यक आयुक्त 'आर/उत्तर' विभाग **"रस्ते स्वच्छता योजना**' अंतर्गत काम करण्यासाठी इच्छुक स्थानिक शासनाकडे नोंदणीकृत संस्थांकडून दि.०६.०९.२०२० ते दि. २८.०२.२०२१ या १७६ दिवसांच्या कालावधीकरिता मोहोरबंध इच्छापत्र मागवित आहोत.

इच्छुक स्थानिक संस्थांनी याबाबतचा तपशिल, अर्ज व इच्छापत्राच्या नमुन्यासाठी http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अथवा आर/उत्तर विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर अथवा सहा. अभि. (घकव्य) 'आर/उत्तर' विभाग यांच्याकडे दि. १७.०८.२०२० ते २४.०८.२०२० या कालावधीत, सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत उपलब्ध आहे.

संस्थेने विभाग कार्यालयात मोहोरबंद इच्छापत्र अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. २५.०८.२०२० (दु. ४.३० वाजेपयंत).

मीच माझा रक्षक ; घरी राहा, सुरक्षित राहा

सही/-

सहाय्यक आयुक्त 'आर/उत्तर' विभाग

PRO/564/ADV/2020-21

TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works.

Sr. No.	RFX No.	E-Tender No. & Description of Material	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender	
1	7000017196	SE/EHV/O&M/CIR/KLW/TECH/ Ten-19/ 20-21	Tender Downloading Dates & time. Tender Sale period.	
	Tra inte Bus etc und	E-tender for AMC of EHV Transformer / ICT Maintenance like internal inspection, replacement of Bushing/ radiator/PRV/ Buchholz, etc under emergency condition under EHV (O&M) Circle, Kalwa for FY 2020-21	From Dt: 21.08.2020, 00:00 Hrs to Dt. 28.08.2020, 09:59 Hrs	
			Technical Opening: Dt: 28.08.2020 at 10:00 Hrs (Onwards if possible)	
			Commercial Opening :- Dt. 28.08.2020 at 15:00 Hrs (Onwards if possible)	
		Tender Fee	Rs. 500/- + GST	
		Estimated Cost	Rs. 62.33.894/-	

Contact Person: Executive Engineer/ Dy. Exe. Engineer (O) Tel No. 9769006245 / 7506379055 Note:-All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM E-Tenders (New) portal

SUPERINTENDING ENGINEER

इकबाल कासकर केईएम रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर याची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून बिघडली आहे. त्यामुळे आरोग्य तपासणीसाठी त्याला आज

केईएम रुग्णालयात आणण्यात आले. तपासण्या झाल्यानंतर त्याला

पुन्हा ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले. तेथे तो सध्या शिक्षा भोगत आहे.कासकर याला मधुमेहासह इतरही अनेक व्याधी जडल्या आहेत.

[डीआयएल लिमिटेड म्हणून पूर्वी ज्ञात]

कॉपोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर : L99999MH1951PLC008485 नोंदणीकृत कार्यालय : ए–१५०१, ठाणे वन, 'डीआयएल' कॉम्प्लेक्स, घोडबंदर रोड, माजिवाडा, ठाणे (पश्चिम) – ४०० ६१०, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनीः +९१–२२–६७९८ ०८००/८८८, फॅक्सः +९१–२२–६७९८ ०८९९ ई–ेमेल: info@fermentabiotech.com • वेबसाईट: www.fermentabiotech.com

समभागधारकांसाठी सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रूल्स २०१६ ('दि रूल्स') बरोबर वाचले जाणारे कंपनी कायदा कलम २०१३ चे कलम १२४ व इतर लागू होणाऱ्या तरतुदी यांच्यानुसार सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ भागधारकांना लाभांशाचे वाटप झालेले नाही किंवा त्यासाठी दावा करण्यात आलेला नाही असे सर्व समभाग कंपनीकडून इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आय ई पी एफ) सस्पेन्स अकाउंटमध्ये हस्तांतरीत करण्यात येतील.

ज्यांचे समभाग आय ई पी एफ सस्पेन्स अकाउंटमध्ये हस्तांतरीत करावयाचे आहेत अश भागधारकांनी वाटप न झालेल्या लाभांशाचा दावा करण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू करावी यासाठी कंपनीने संबंधीत भागधारकांबरोबर स्वतंत्रपणे पत्रव्यवहार (संपर्क) केलेला आहे. कंपनीने आपली वेबसाईट www.fermentabiotech.com वर असे भागधारक आणि हस्तांतरीत होण्यास पात्र असणारे समभाग यांची माहिती अपलोड केलेली आहे. याद्वारे अशा प्रकारच्या सर्व भागधारकांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या समभागांचे आयईपीएफ सस्पेन्स अकाउंटमध्ये होणारे हस्तांतरण टाळण्यासाठी वर्ष २०१२-१३ पासूनच्या वित्तिय वर्षांच्या वाटप न झालेल्या लाभांशासाठी (अंतिम लाभांश) दावा करण्याच्या हेतूने कंपनी आणि/िकंवा तिचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफर एजंट्स, लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. ('आर ॲण्ड टी एजंट्स') यांच्यांकडे २० ऑक्टोबर, २०२० पूर्वी अर्ज करावा. या गोष्टीची नोंद घेण्यात यावी कि २० ऑक्टोबर, २०२० पर्यत कंपनी किंवा आर ऑण्ड टी एजंट्स यांच्याकडे कोणताही दावा अथवा पत्रव्यवहार आला नाही, तर पुढे कोणतीही आधी सूचना न देता कंपनी अशा समभागांचे आय ई पी एफ सस्पेन्स अकाउंटमध्ये खाली दिल्यानुसार हस्तांतरण करण्याची कारवाई सुरू करील:

i) छापील स्वरूपातील धारणा असलेले समभाग – डुप्लिकेट समभाग प्रमाणपत्रांचे सादरीकरण व त्यानंतर त्यांचे आय ई पी एफ सस्पेन्स अकाउंट मध्ये हस्तांतरण करणे; आणि

ii) डिमटेरियलाइज्ड स्वरूपात धारणा असलेले समभाग - समभागांचे थेट आय ई पी एफ सस्पेन्स अकाउंटच्या डिमटेरियलायझेशन अकाउंटमध्ये हस्तांतरण करणे

भागधारकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की अशा समभागांवर जर काही लाभ जम झाले असतील तर, त्यासह आय ई पी एफ/आय ई पी एफ सस्पेन्स अकाउंट मध्ये हस्तांतरीत झालेले समभाग आणि दावा करण्यात न आलेला लाभांश, या दोन्हींच्या बाबत, रूल्समध्ये वर्णन केलेल्या कार्यपद्धतीनुसार आय ई पी एफ ऑथोरिटीकडे सादर समभागांसाठी दावा सादर करता येऊ शकेल.

सबंधित विषयाबाबत भागधारकांना कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास ते कंपनीचे आर ॲण्ड टी एजंट्स यांच्याशी पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकतात – सी–१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, दूरध्वनी: (०२२) – ४९१८ ६२७०, ई मेल: jepf.shares@linkintime.co.in

> फरमेंटा बायोटेक लिमिटेड करिता (डीआयएल लिमिटेड म्हणून पूर्वी ज्ञात)

तारीख : २० ऑगस्ट, २०२० स्थळ : ठाणे

उपाध्यक्ष (लिगल) आणि कंपनी सचिव

FBL / 29 / PREM ASSOCIATES - MAR

नवी मुंबई महानगरपालिका

जाहीर आवाहन

मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 155/2011 मध्ये अनिधकृत बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज वर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरी, सर्व नागरिक / संस्था / मंडळे यांना सूचित करण्यात येते की, शहरामध्ये विनापरवानगी बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करु नयेत, तसेच झाडावर कोणत्याही जाहिराती लावून इजा पोहचू नये, अन्यथा संबधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदयातंर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद

महानगरपालिका कार्यक्षेत्रातध्ये विनापरवानगी जाहिराती होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेस देण्यासाठी पुढील प्रमाणे टोल फ्री नंबर उपलब्ध करुन

विभाग	नोडल ऑफिसर तथा	टोल फ्री क्रमांक	
कार्यालयचे नाव	विभाग अधिकारी		
बेलापूर	श्री. शशिकांत तांडेल	1800 222 312	
नेरुळ	श्री. दत्तात्रय नागरे	1800 222 313	
वाशी	श्री.महेश हंशशेट्टी	1800 222 315	
तुर्भ	श्री.सुबोध ठाणेकर	1800 222 314	
कोपरखैरणे	श्री.अशोक मढवी	1800 222 316	
घणसोली	श्री.समीर जाधव	1800 222 317	
ऐरोली	श्री. अनंत जाधव	1800 222 318	
दिघा	श्रीम. प्रियंका काळसेकर	1800 222 319	
मुख्यालय		1800 222 309	
		1800 222 310	

तसेच स्ज व जागरुक नागरिक यांना जाहिर आवाहन करण्यात येते की, विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती छायाचित्रे 8422955912 या मोबाईल क्रमांकावर WhatsApp व्दारे पाठविण्यात यावी.

नवी मुंबई क्षेत्रातील सर्व रहिवाशांना जाहिर आवाहन करण्यात येते की, विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स वर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे,

नवी मुंबई महानगरपालिका जाक्र-नमुंमपा/जसं/जाहिरात/1987/2020

स्नोमन लाजिस्टक्स लिमटेड नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्रमांक एम -८, तळोजा इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१० २०६ दूरध्वनी क्रमांक :+ ९१ २२ ३९२७ २००४ कॉर्पोरेट कार्यालय: नंबर ५४, ओल्ड मद्रास रोड, वीरगोनगर, बेंगळूरू ५६० ०४९. दूरध्वनी क्रमांक :+ ९१ ८० ३९९३ ९५०० फॅक्स : + ९१ ८० ३९९३ ९५०० ई-मेल: investorrelations@snowman.in

सीआयएन : एल १५१२२ एम एच १९९३पीएलसी २८५६३३ २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई–मतदान माहिती आणि बुक क्लोजर यांची सूचना

संकेतस्थळ : <u>www.snowman.ir</u>

याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी** भारतीय प्रमाणवेळेनुसार **द्पारी ३. ०० वाजता** वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचर्नत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरूप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ अन्य मान्यताप्राप्ते दृक्श्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. कॉर्पोरेंट व्यवहार मंत्रालय यॉनी जारी केलेले सामान्य परिपत्रक दिनांकित ५ मे २०२० त्यासह वाचा परिपत्रक दिनांकित ८ एप्रिल २०२० आणि परिपत्रक दिनांकित १३ एप्रिल २०२० (यापुढे सर्वांचा एकत्रित उल्लेख "एमसीए परिपत्रके" असा करण्यात येईल) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक दिनांकित १२ मे २०२० अनुसार वार्षिक अहवाल २०१९-२०, ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा समावेश आहे, तो ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी, किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट किंवा डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना इलेक्टॉनिक माध्यमातून पाठविण्याची प्रक्रिया लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून पाठविण्याची प्रक्रिया २१ आणि २२ ऑगस्ट रोजी सुरू आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना प्रत्यक्ष स्वरूपात पाठविण्याची आवश्यकता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सेबी यांनी वेळोवेळी जॉरी केलेल्या परिपत्रकानुसार रद्द करण्यात आली आहे.

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यात सदरील वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, त्यात येणारे ठराव आणि विशेष ठराव आणि वित्तीय पत्रके तसेच २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आवश्यक असलेले एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीचे संकेतस्थळ <u>www.snowman.in</u> तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u>आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथेही उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे वरील सर्व कागदपत्रांची प्रत लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.linkintime.co.in</u> येथेसुद्धा उपलब्ध आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य दृक्श्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्यासाठी सूचना जाणून घेण्याकरिता सभासदानी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचनाँ पाहावी.

दरस्थ ई-मतदान :

प्तभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी.

. कंपनी कायदा २०१३ कलम १०८ (कायदा) अनुसार आणि त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी निर्गमित केलेले वार्षिक सर्वसाधारण सभेवरील मापदंड तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) नियम २०१५ चा नियम ४४, अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चेला येणाऱ्या विषयांवर सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई-मतदान सुविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीने त्यासाठी इलेक्ट्रॉनिक सुविधा देण्यासाठी लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती केली आहे. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेसंदर्भात् सुविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या

ए) दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेला **शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२० (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता)** प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता) समाप्त करण्यात येईल.

- बी) जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दृक्श्राव्य माध्यमे यांच्याद्वारे उपस्थित असतील आणि त्यांनी सभेपूर्वी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही असे संभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात.
- सी) ज्या सभासदांचे नाव कट ऑफ तारीख म्हणजेच **शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२०** रोजी सभासद नोंद पुस्तिकेत किंवा प्रत्यक्ष लाभार्थी मालकांच्या पुस्तिकेत नोंद आहे, केवळ असेच सभासद दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात.
- डी) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात; मात्र असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकणार नाहीत
- इ) अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झाली आहे आणि जिच्याकडे कट ऑफ तारखेला कंपनीचे समभाग आहेत, अशी व्यक्ती दुरस्थ ई-मतदान करण्यासाठी लॉग इन आणि पासवर्ड मिळविण्यासाठी <u>evoting@linkintime.co.in</u> येथे विनंती करून लॉग इन आणि पासवर्ड तपशील मिळवू शकते. कट ऑफ तारखेला जी व्यक्ती कंपनीची सभासद नाही अशा व्यक्तींनी वार्षिक सर्वसाधारण सभेचीही सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे.

नभागधारकांकडून ई–मेल आयडी आणि बँक तपशील नोंदणीकरणासाठी प्रक्रिया :

ए) डिमॅट शेअरधारकांच्या तात्पुरत्या नोंदणीकरणाकरिता : कंपनीच्या ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत असे सभासद लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ www.linkintime.co.in या संकेतस्थळावर इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस येथे ई-मेल रजिस्ट्रेशन येथे https:// linkintime.co.in/emailreg/email_register.html_या लिंकवर क्लिक करून त्यात दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून क्लायंट आयडी / पॅनकार्ड, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी आदी तपशील सादर करावा. जर अन्य कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर कंपनीचे समभागधारक कंपनीचे आरटीए <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> या पत्त्यावर ई-मेल करू शकतात,

समभागधारकाचा तपशील सादर केल्यावर समभागधारकाला एक ओटीपी देण्यात येईल जो पडताळणीसाढी लिंकमध्ये सादर करावा

बी) डिमॅट स्वरूपातील समभागधारकांच्या स्थायी नोंदणीकरणासाठी

ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी ई-मेल पत्यांच्या स्थायी नोंदणी करणासाठी, डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी सुचिवलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून नोंदणीकृत करून घ्यावेत.

सी) ज्या समभागधारकाकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांच्या ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीकरणासाठी

कंपनीच्या ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत असे सभासद लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ <u>www.linkintime.co.in</u> या संकेतस्थळावर इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस येथे ई-मेल रजिस्ट्रेशन/ बँक रजिस्ट्रेशन येथे https:// linkintime.co.in/emailreg/email register.html या लिंकवर क्लिक करून त्यात दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत करू शकतात. सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि समभाग प्रमाणपत्राची पीडीएफ आणि जेपीईजी इमेज (१ एमबीआकारापर्यंत) आदी तपशील सादर करावा. जर अन्य कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर कंपनीचे समभागधारक कंपनीचे आरटीए <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> या पत्त्यावर ई-मेल करू शकतात.

डी) ज्या समभागधारकाकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांच्या बँक तपशील नोंदणीकरणासाठी

कंपनीच्या ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले बँक खाते तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत असे सभासद लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ <u>www.linkintime.</u> co.in या संकेतस्थळावर इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस येथे ई-मेल रजिस्ट्रेशन/ बँक रजिस्ट्रेशनयेथे https://linkintime.co.in/ emailreg/email register.html या लिंकवर क्लिक करून त्यात दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून आपले बँक खाते तपशील नोंदणीकृत करू शकतात. सभारादाना आवाहन करण्यात येते की, त्यांनी नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि धनादेशाची प्रत ज्यावर प्रथम नामांकित समभागधारकाचे नाव धनादेशावर छापील असेल आणि बँकेचे नाव आणि शाखेचे नाव लिहिलेले असेल, खात्याचा प्रकार तसेच बँक खाते क्रमांक आणि एमआयसीआर तपशील तसेच आयएफएससी कोड पीडीएफ आणि जेपीईजी स्वरूपात आदी तपशील सादर करावा. जर अन्य कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर कंपनीचे समभागधारक कंपनीचे आरटीए <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> या पत्त्यावर ई-मेल करू शकतात. समभागधारकाचा तपशील सादर केल्यावर समभागधारकाला एक ओटीपी देण्यात येईल जो पडताळणीसाठी लिंकमध्ये सादर करावा

द्रस्थ ई-मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही स्वरूपाची शंका असल्यास समभागधारकांनी <u>https://instavote.linkintime.co.in</u> या संकेतस्थळावर डाऊनलोड विभागात हेल्प सेक्शन अंतर्गत असलेल्या सभासदांकरिता ई-वोटिंग यूजर मॅन्युअलमधील फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्वन्सचा संदर्भ घ्यावा किंवा <u>enotices@linkintime.co.in</u> यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधावा किंवा ऑमच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२ - ४९१८६००० या क्रमांकावर संपर्क साधावा.

कंपनीचे सभासद नोंद पुस्तुक तसेच समभाग हस्तांतरण पुस्तिका **५ सप्टेंबर २०२० ते १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत** (दोन्ही दिवस धरून) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येतील.

कंपनीच्या ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत आपली मते मांडण्याची इच्छा आहे किंवा सभेदरम्यान प्रश्न विचारायची इच्छा आहे, असे सभासद वक्ता म्हणून आपली नोंदणी, आपल्या नोंदणीकृत ई-मेलद्वारे आपले नाव, डीपी आयडी तसेच क्लायंट आयडी, फोलिओ क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आदी नमूद करून <u>investorrelations@snowman.in</u> या पत्त्यावर १० सप्टेंबर २०२० (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९. ००) ते १२ सप्टेंबर २०२० (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ००) या कालावधीत विनंती करू शकतात. ज्या सभासदांनी वक्ता म्हणून आपली नोंदणी केली आहे कैवळ अशाच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत मते मांडण्याची किंवा प्रश्न विचारण्याची परवानगी दिली जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेसाटी उपलब्ध असलेल्या कालावधीची मर्यादा पाहून वक्त्यांची संख्या नियंत्रित करण्याचा अधिकार कंपनीने राखून ठेवला आहे.

दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका असल्यास कंपनीच्या सभासदानी कृपया खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.

श्री. ए. एम. सुंदर सीएफओ, कंपनी सेक्रेटरी आण्रि क्म्प्लायन्स ऑफिसर लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड श्री. निहार कुडस्कर नंबर ५४, ओल्ड मद्रास रोड, वीरगोनगर, सी - १०१, २४७ - पार्क, एल. बी. एस. मार्ग, बेंगळूरू ५६० ०४९. विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ दूरध्वेनी क्रमांक : ०८० ३९९३ ९५०० दूरध्वनी क्रमांक : ०२२ - ४९१८ ६००० ई-मेल आयडी :investorrelations@snowman.in ई-मेल आयडी :<u>enotices@linkintime.co.in</u>

दिनांक : २० ऑगस्ट २०२०

संचालक मंडळ यांच्या आदेशानुसार रनोमॅन लॉजिस्टिक्स लिमिटेडयांच्या करिता

श्री. ए. एम. सुंदर



